

वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याबाबत शिक्षक सेवक  
पदावर व्यतित केलेला ३ वर्षाचा कालावधी ग्राह्य  
धरण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  
शासन शुध्दीपत्रक क्र.संकिर्ण-२०१७/प्र.क्र.३३२/टीएनटी-१  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक :- १२ मार्च, २०१८.

**वाचा :-** शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. पीआरई-२०१२/प्र.क्र.१७४/प्राशि-१,  
दिनांक १७ जून, २०१३.

**शासन शुध्दीपत्रक :-** वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवका पदावर व्यतित केलेला ३ वर्षाचा  
कालावधी ग्राह्य धरण्याबाबत संदर्भात शासन निर्णय दि.१७ जून, २०१३ मधील खालील परिच्छेद -

" राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक  
शाळांमधील शिक्षकांना शासनाच्या प्रचलित धोरणानुसार १२ वर्षांनंतर अनुज्ञेय असलेली  
वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक ( आता सहायक शिक्षक (पराविक्षाधीन) ) पदावर  
व्यतित केलेला तीन वर्षाचा सेवा कालावधी वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात यावा.,"  
**याऐवजी**

" राज्यातील मान्यताप्राप्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित प्राथमिक  
शाळा तसेच अनुदानित अध्यापक विद्यालये यामधील शिक्षकांना शासनाच्या प्रचलित  
धोरणानुसार १२ वर्षांनंतर अनुज्ञेय असलेली वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक  
/सहायक शिक्षक (पराविक्षाधीन) पदावर व्यतित केलेला तीन वर्षाचा सेवा कालावधी वरिष्ठ  
वेतनश्रेणी साठी ग्राह्य धरण्यात यावा. " असे वाचण्यात यावे.

हे शासन शुध्दीपत्रक शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध  
असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१८०३१२१८०४५२३७२१ असा आहे. हा आदेश डिजीटल  
स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( सं.द. माने )  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत:-

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ३) मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव
- ४) मा. मंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव
- ५) मा. राज्यमंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव

- ६) मा. विधान सभा/विधान परिषद सदस्य (सर्व), विधान भवन मुंबई
- ७) मा. मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक
- ८) मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
- ९) प्रधान सचिव (सर्व), मंत्रालय, मुंबई
- १०) आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
- ११) आयुक्त, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, पुणे
- १२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
- १३) शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
- १४) संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
- १५) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
- १६) विभागीय आयुक्त (महसूल विभाग) (सर्व)
- १७) सर्व जिल्हाधिकारी
- १८) आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
- १९) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- २०) मुख्य अधिकारी, नगर पालिका/नगरपरिषद (सर्व)
- २१) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक,
- २२) सर्व सहसचिव/उपसचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
- २३) सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
- २४) निवड नस्ती (टीएनटी-१)